

॥ साह से श्री: प्रतिवसति ॥



The Sangamner Merchant's Co-op. Bank Ltd. दि संगमनेर मर्चट को-ऑप. बँक लि.

Head Office: Indira Gandhi Marg, Post Box No. 13, Sangamner - 422 605, Dist. Ahmednagar (M.S.)

प्रधान कार्यालय : इंदिरा गांधी मार्ग, पोस्ट बॉक्स नं. १३, संगमनेर - ४२२६०५, जि. अहमदनगर

(०२४२५) २२५७८९ | E-mail:ceo@smbank.in

* मुख्य शाखा : (०२४२५) २२५४३५, २२५४३६, २२५८९९ * बाजारपेठ शाखा (०२४२५) २२६९५८

* अकोले शाखा (०२४२४) २२१४८९ * सिन्नर शाखा : (०२५५१) २२०६०९ * राहाता शाखा : (०२४२३) २४३४३५०

* आळे शाखा : (०२१३२) २६३७३५ * घुलेवाडी शाखा : (०२४२५) २२५७९० चाकण शाखा ८९७५६२०८०८

* राहुरी शाखा, नाशिक शाखा

सार्वजनिक सूचना

निष्क्रिय बचत व चालू खाती कार्यान्वित करण्याबाबत अंतिम सूचना

बँकेच्या सर्व बचत (Savings) व चालू (Current) खातेदारांना याद्वारे कळविण्यात येते की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) यांच्या लागू मार्गदर्शक सूचनांनुसार बँकेने निष्क्रिय खात्यांचे परीक्षण केले असता, ज्या बचत/चालू खात्यांमध्ये गेल्या दोन (२) किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांपासून कोणतेही ग्राहक-प्रेरित व्यवहार (Customer Induced Transaction) झालेले नाहीत, तसेच त्या खात्यांमध्ये कोणतीही उपलब्ध शिल्लक नाही, व वेळोवेळी आकारण्यात आलेले सेवा शुल्क, खाते देखभाल शुल्क व इतर लागू शुल्क (Service Charges/Incidental Charges) खाते निष्क्रिय असल्यामुळे वसूल होऊ शकलेले नाहीत, अशा खात्यांबाबत पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने संबंधित खातेदारांना ही अंतिम सार्वजनिक सूचना देण्यात येत आहे. सर्व संबंधित खातेदारांनी ही सूचना स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून पंधरा दिवस (15) दिवसांच्या आत आपल्या संबंधित शाखेशी संपर्क साधून आवश्यक केवायसी (KYC) कागदपत्रे सादर करावीत, आवश्यक ती पूर्तता करून खाते पुन्हा कार्यान्वित (Re-activate) करावे व व्यवहार सुरू करावेत. निर्धारित पंधरा दिवस (15) दिवसांच्या कालावधीत कोणतीही कार्यवाही न झाल्यास, संबंधित बचत/चालू खाते हे रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार व बँकेच्या प्रचलित धोरणानुसार एकतर्फी (Force Closure) बंद करण्यात येईल. अशा कार्यवाहीबाबत संबंधित खातेदाराचा कोणताही आक्षेप अथवा दावा ग्राह्य धरला जाणार नाही आणि त्याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधित खातेदाराची राहिल. ही सूचना स्थानिक वृत्तपत्र तसेच बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर (WebSite-smbank.bank.in), शाखेच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येत असून, ती संबंधित सर्व खातेदारांना देण्यात आलेली वैध सार्वजनिक सूचना (Public Notice) समजण्यात येईल.

महत्वाची सूचना :- खाते बंद झाल्यानंतरही संबंधित ग्राहकास भविष्यात बँकेमध्ये नवीन बचत अथवा चालू खाते उघडावयाचे असल्यास त्यांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात येईल. अशा वेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) यांच्या विद्यमान केवायसी (KYC) मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक कागदपत्रे सादर करून तसेच बँकेने निर्धारित केलेली किमान शिल्लक (Minimum Balance) जमा करून नियमित प्रक्रियेनुसार नवीन खाते उघडता येईल. अधिक माहितीसाठी कृपया आपल्या संबंधित शाखेशी संपर्क साधावा.

दिनांक : 27.08.2026

स्थळ : संगमनेर

मुख्य कार्यकारी अधिकारी

दि संगमनेर मर्चट्स को-ऑपरेटिव्ह बँक लि., संगमनेर